

Date: April 17, 2024

To,
The Chief General Manager
Listing Operation,
BSE Limited,
20th Floor, P. J. Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 535719

Subject: Newspaper advertisement of postal ballot notice of the company

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, notice of postal ballot send to shareholders of the company for change of name of company is published in following newspapers:

- English Newspaper – Financial Express
- Marathi Newspaper – Mumbai Lakshadweep

We hereby request you to take the same on your record.

Thanking you

For Quest Softech (India) Limited

Vipul Chauhan
Managing Director
DIN: 01241021

केनरा बँक Canara Bank

WORLD BRANCH : Marthanda Building 84, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai-400 018, Maharashtra. • Tel. No.: (022) 2493 6323 • E-mail: cb0113@canarabank.com

DEMAND NOTICE (SECTION 13(2))

To,

- M/s. Shreeram Textile Industries (Partnership Firm)
- Sumit Rambabu Paswan (Partner)
- Sonamanti Rambabu Paswan (Partner)
- Rambabu Paswan (Mortgagor & Guarantor)

All R.O.: 202, Royal Apartment, Bhiwandi Road, Bangar Nagar, Kalher Bhiwandi, Thane, Maharashtra 421 302.

Dear Sir,

SUB: Demand Notice Under Section 13(2) Of The Securitisation & Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act 2002.

That M/s. Shreeram Textile Industries (Partnership Firm) through its partners Sh. Sumit Rambabu Paswan & Sh. Sonamanti Rambabu Paswan has availed the following loans / credit facilities from our World Branch from time to time:-

No.	Loan No	Nature of Loan/Limit	Loan Amt.	Liability as on 26.03.2024	Rate of Int.
1	125001337061	OCC / ODBD	₹ 45,00,000/-	₹ 46,61,161.00	11.40%+2% penal int.
2	170000969561	TERM LOAN	₹ 40,50,000/-	₹ 27,83,806.30	11.80%+2% penal int.
			₹ 85,50,000/-	₹ 74,44,967.30	

The above said loan / credit facilities are duly secured by way of Mortgage of the assets more Specifically described in the schedule hereunder, by virtue of the relevant documents executed by you in our favour. Since you have failed to discharge your liabilities as per the terms & conditions stipulated, the bank has classified the debt as NPA on 26.03.2024. Hence, we hereby issue this notice to you under Section 13 (2) of the subject Act calling upon you to discharge the entire liability of ₹ 74,44,967.30 (Rs. Seventy Four Lakhs Forty Four Thousand Nine Hundred Sixty Seven & Thirty Paise Only) with accrued and up to date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under Section 13(4) of the subject Act.

Further, you are hereby restrained from dealing with any of the secured assets mentioned in the schedule in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject Act and/or any other law in force. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The demand notice had also been issued to you by Registered Post Ack due to your last known address available in the Branch Record.

SCHEDULE

The specific details of the assets Mortgaged / Hypothecated are enumerated hereunder :

Particulars of Mortgaged Asset

ALL THAT PART & PARCEL OF PROPERTY BEARING DETAILS :- Flat No. 202 admeasuring 620 Sq. Ft. (57.62 Sq. mt.) Built up area, 2nd Floor, in the Building known as "Royal Apartment", situated on Non-Agricultural Land bearing Survey No. 284, Hissa No. 10/2, Mouza Kalher, Taluka Bhiwandi, Dist. Thane Bounded as follows :- • North : S. No. 284/10 belonging to Shri. Chatrapati Mhatre; • South : S. No. 284/7; • East : S. No. 284/10 belonging to Shri. Chatrapati Mhatre; • West : Land of Shri. Bhagwan Bhojke

Date : 16.04.2024
Place : Mumbai

Authorized Officer
Canara Bank

Quest Softech (India) Limited

Corporate Identity No. (CIN): L72200MH2000PLC125359

Regd. Office: Cabin No. 11, 7th Floor, Times Square, Andheri Workflo, next to Sai Service, Andheri East, Mumbai - 400 069

Tel: 022-41495895

Email: compliance@ampvolts.com; Website: www.ampvolts.com

POSTAL BALLOT NOTICE

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its members by way of Special Resolution in respect of change in Name of the Company and consequent Alterations in Memorandum of Association ("MOA") and Articles of Association ("AOA") of the Company.

- In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL).
- The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Tuesday, 16th April, 2024.
- The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, April 12, 2024.
- Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.
- The e-voting shall commence from Wednesday, April 17, 2024 (09:00 AM IST) and concludes on Thursday, May 16, 2024 (05:00 PM IST).
- The remote E-voting module shall be disabled by National Securities Depository Limited (NSDL) thereafter.

The results declared along with scrutiner report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on : 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Prajakata Pawle at evoting@nsdl.com.

By Order of the Board
For Quest Softech (India) Limited

Sd/-
Vipul Chauhan
Managing Director
DIN: 01241021

Date: 16th April, 2024
Place: Mumbai

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

CRISIL LIMITED

Regd. Office: CRISIL House, Central Avenue, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076. CIN: L67120MH1987PLC042363

Tel.: 022-33423000; Fax: 022-33423001; Website: www.crisil.com; E-mail: investors@crisil.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED MARCH 31, 2024

(₹ In Crore)

Sl. No	Particulars	Consolidated				Standalone			
		3 Months ended	3 Months ended	Corresponding 3 Months ended	Year ended	3 Months ended	3 Months ended	Corresponding 3 Months ended	Year ended
		31-Mar-24 Unaudited (Refer note 2)	31-Dec-23 Audited (Refer note 2)	31-Mar-23 Unaudited (Refer note 2)	31-Dec-23 Audited (Refer note 2)	31-Mar-24 Unaudited (Refer note 2)	31-Dec-23 Audited (Refer note 2)	31-Mar-23 Unaudited (Refer note 2)	31-Dec-23 Audited (Refer note 2)
1	Revenue from operations	737.68	917.74	714.89	3,139.52	396.44	437.85	375.13	1,628.36
2	Net Profit for the period before tax	195.49	278.81	193.63	867.70	104.08	253.65	132.01	763.38
3	Net Profit for the period after tax	137.72	210.12	145.75	658.44	80.28	231.06	109.71	668.26
4	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	173.38	224.71	166.55	746.24	123.48	247.73	125.95	768.40
5	Equity share capital	7.31	7.31	7.31	7.31	7.31	7.31	7.31	7.31
6	Other equity				2,181.95				1,482.51
7	Earnings per share (of ₹ 1/- each) - Quarterly numbers are not annualised								
	Basic	18.84	28.74	19.95	90.08	10.98	31.60	15.01	91.42
	Diluted	18.83	28.73	19.94	90.07	10.98	31.60	15.01	91.41

Notes:

- The consolidated and standalone financials results for the three months ended March 31, 2024 were reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 16, 2024. The financial results have been prepared in accordance with the applicable accounting standards, as notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and as specified in Section 133 of the Companies Act, 2013.
- In compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a limited review of these results has been carried out by the Statutory Auditors of the Company. The figures of the three months ended December 31, 2023 are the balancing figures between audited figures of the full year ended December 31, 2023 and unaudited published year to date figures up to the period ended September 30, 2023.
- The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchanges. The full format of the quarter ended financial results are available on www.crisil.com and also on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For and on behalf of the Board of Directors of CRISIL Limited
Amish Mehta
Managing Director and Chief Executive Officer
DIN : 00046254

Mumbai, April 16, 2024

CENTRAL RAILWAY BHUSAWAL DIVISION E-AUCTION NOTICE

Bhusawal Division, Central Railway has called E-Auction for leasing of below given assets on www.ireps.gov.in through E-Auction leasing module. The interested bidders are requested to register and upload all necessary document on site prior to E-Auction. For further details bidder are requested to visit the website www.ireps.gov.in to know all details related to E-Auction mentioned below:-

Category: Hybrid NFR; **Catalogue No.:** BSL-Hyb-OnB-24; **Assets Details:** Vending of consumable (Eatables) items in MEMU trains running over Bhusawal division for a period of 3 years.

Auction date & Time: 25.04.2024 at 11:00:00 AM; **Category:** Advertising; **Catalogue No.:** BSL-RDN-24-5; **Assets Details:** Display advertisement through Board media under RDN (non-digital); **Auction date & Time:** 27.04.2024 at 11:00:00 AM; **Category:** Advertising; **Catalogue No.:** BSL-RDN-DG-23-3; **Assets Details:** Outstanding of operation of Public Announcement System & Indication System along with audio advertisement rights; **Auction date & Time:** 29.04.2024 at 11:00:00 AM; **Category:** Pay and Use; **Catalogue No.:** BSL-PNU-Toi-AK; **Assets Details:** Maintenance & operation of toilets block on Pay & Use basis at Akola; **Auction date & Time:** 30.04.2024 at 11:00:00 AM; **Category:** Misc-Static-Services; **Catalogue No.:** BSL-MSS-TwoOPS; **Assets Details:** Packing of two wheelers to be booked in Parcel/Luggage at Bhusawal & Jalgaon Parcel offices over Bhusawal Division; **Auction date & Time:** 15.05.2024 at 11:00:00 AM; For addendum/corrigendum, time extension, clarification etc. if any in connection with subject tender will be uploaded on website. Bidder should regularly visit website to keep themselves updated.

115

अपने जानवरों को रेल लाइन से दूर रखें

Date : 16/04/2024
Place : New Delhi

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MAHAVIR INDUSTRIES LIMITED

RELEVANT PARTICULARS

1. Name of Corporate Debtor	MAHAVIR INDUSTRIES LIMITED
2. Date of incorporation of Corporate Debtor	12/10/1989
3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered	Registers of Company, Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	L31300MH1989PLC250547
5. Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	044-253 Ground Floor, Aamantran CHS, CTS No-1, Sector 2, Kandivli West, Mumbai, Kandivli West Mumbai, Maharashtra-400067, India
6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	15th April, 2024
7. Estimated date of closure of insolvency resolution process	12th October, 2024
8. Name and Registration number of the insolvency professional acting as Interim Resolution Professional	Name: Devendra Umrao Reg. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640 AFA Valid upto: 07.11.2024
9. Address & email of the interim resolution professional, as registered with the board	94-D, Pocket F, Mayur Vihar Phase- 2, East, Delhi-110091. Email: devumraoibc@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional	Tower A, GF-14, The Corenhum, Sector 62, Noida, UP-201301 Email: ip.mahavirindustries@gmail.com
11. Last date for submission of claims	29th April, 2024
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the Interim Resolution Professional	Not Applicable
13. Names of insolvency professionals identified to act as authorized representative of creditors in class (three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Web link: https://ibbi.gov.in/en/home/downloads (b) Not Applicable

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of Mahavir Industries Limited on 15th April 2024. The creditors of Mahavir Industries Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 29th April 2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post, or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Mahavir Industries Limited
Interim Resolution Professional for Mahavir Industries Limited

Date: 17.04.2024
Place: Delhi

Regn. No.: IBBVI/PA-003/IP-N00223/2019-2020/12640

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

[Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

FOR THE ATT

